



महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग

६वा मजला, मंत्रालय (विस्तार इमारत), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन ४०००३२.

क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७/र.-व-का.१,

दिनांक : १० जानेवारी २०२५.

प्रति,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.  
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.  
सर्व विभागीय आयुक्त (महसूल).  
सर्व पोलीस आयुक्त.  
सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक.  
सर्व महानगरपालिकांचे आयुक्त.  
सर्व जिल्हाधिकारी.  
सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक.  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

विषय : क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृति आराखड्याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयावर मंगळवार, दि. ०७.०१.२०२५ रोजी, दुपारी १२:३० वा., मा.मुख्यमंत्री यांनी मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास), मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) आणि मा.मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांना दृक परिषदेद्वारे (Video Conferencing) संबोधित केले.

२. उक्त बैठकीचे इतिवृत्त पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी यासोबत पाठवित आहे.

आपला,  
१०-०१-२०२५  
(स्वप्निल गोपाल बोरसे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

सहपत्रे- वरीलप्रमाणे.

do.18gad@maharashtra.gov.in

प्रत-

- १) मा. मुख्य मंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास), मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन), मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ५) उप सचिव (र.-व-का.-१), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) निवड नस्ती, र.-व-का.-१.

दि. ०७.०१.२०२५ रोजी, क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृति आराखड्याबाबत दृक परिषदेद्वारे (Video Conferencing) झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.

“क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृति आराखडा” या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी मंगळवार, दि. ०७.०१.२०२५ रोजी, दुपारी १२:३० वाजता, राज्यातील विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालीका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे (Video Conferencing) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृहनिर्माण), मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) व सर्व मंत्रीमंडळ यांच्या उपस्थितीत संबोधित केले.

२. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरीता आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने ७ कलमी कृती आराखड्याबाबत प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले:-

#### १. संकेतस्थळ (Website) -

- १) सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी.
- २) कार्यालयाचे संकेतस्थळ हाताळण्यास सुलभ (Easy-to-navigate) असावे.
- ३) संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम, २००५, मधील तरतुदीनुसार “Proactive Disclosures” या शीर्षकाखाली जास्तीत जास्त माहितीचे स्वयंप्रकटीकरण करण्यात यावे.
- ४) वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने वेबसाईट “Interactive” राहिल, हे पहावे.
- ५) “Data Security” बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी. संकेतस्थळ अद्ययावत ठेवतानाच संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत (Cyber Security) आवश्यक दक्षता घ्यावी.
- ६) राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (NIC), GIGW च्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करावी, तसेच विभागांची लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदीनुसार सर्व विभागाच्या सेवांबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी विभागांना सहकार्य करावे.

#### २. सुकर जीवनमान (Ease of Living)-

- १) नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाजाच्या पद्धतीचे पुनर्विलोकन करून प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पद्धतीने द्याव्यात.
- २) नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सातत्याने प्रयत्न करावेत.

### ३. स्वच्छता(Cleanliness)-

प्रचलित नियम, कार्यपद्धतीप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये निंदणीकरण, नष्टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया प्राधान्याने व निरंतरपणे (continuing) राबविण्यात यावी. याअंतर्गत

- १) कार्यालयांमध्ये व कार्यालयांच्या आवारात असणारे अभिलेख निंदणीकरण करून तपासाअंती आवश्यक नसल्यास नष्ट करण्यात यावेत. तसेच, सर्व अभिलेखांचे शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.९/१८(र.-व-का.), दिनांक १५.०२.२०१८ अनुसार वर्गीकरण करण्यात यावे.
- २) कार्यालयांमधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूची (उदा.संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे, इत्यादी) विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी.
- ३) त्याचप्रमाणे कार्यालयांच्या आवारात असणारी ( विशेषतः पोलीस विभागाकडील) जुनी व वापरात नसलेली वाहने यांचे विहित पद्धतीने निर्लेखन करण्यात यावे.

### ४. जनतेच्या तक्रारींचे निवारण(Grievance Redressal)-

- १) नागरिकांकडून कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे ("आपले सरकार", "P.G. Portal", यांसह) त्वरेने निराकरण करण्यात यावे व याची १ जानेवारी, २०२५ पूर्वीची प्रलंबितता शून्य करावी.
- २) सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीसाठी आठवड्यातील दैनंदिन वेळ राखून ठेवावी व तसे फलक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात यावेत. दौऱ्यावर असल्यास अभ्यागतांना भेट देण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
- ३) तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर "लोकशाही दिनाची" अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात यावी. तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर निवारण करता येतील असे प्रश्न/समस्या तत्परतेने सोडविले गेल्यास नागरिकांना शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार नाही.

### ५. कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place)-

- १) कार्यालयांमधील कर्मचारी वर्ग तसेच येणारे अभ्यागत यांचेकरीता पिण्याच्या पाण्याची योग्य व कायमस्वरूपी व्यवस्था असावी.
- २) कर्मचारी आणि अभ्यागत यांचेसाठी कार्यालय व कार्यालयाच्या आवारातील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यात यावीत. तसेच प्रसाधनगृह नादुरुस्त असल्यास आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करावी.
- ३) कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्शालय असावे.
- ४) कार्यालयांमध्ये सुव्यवस्थित नामफलक व दिशादर्शक फलक असावेत.
- ५) कार्यालयांमधील वातावरण प्रसन्न व आल्हाददायक राहिल याकरीता विशेष प्रयत्न करून कार्यालयाचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. याकरिता आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन समितीकडील निधीमधून खर्च करण्यात यावा.


६. गुंतवणूकीस प्रोत्साहन (Investment promotion)-

- १) राज्यामध्ये औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरीता सामूहिक प्रयत्न करण्यात यावेत.
- २) व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा.
- ३) गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्यात यावी.

७. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits)-

- १) आठवड्यातून किमान दोन दिवस अधिका-यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी.
- २) केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाच्या कार्यक्रम/प्रकल्पांना समक्ष भेटी देऊन (Flagship Programme/ Projects) त्यांच्या अंमलबजावणी व प्रगतीची पाहणी करून त्याचे पर्यवेक्षण करावे.
- ३) क्षेत्रीय भेटीदरम्यान महत्वाचे घटक असणाऱ्या ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- ४) ग्राम स्तरावरील कर्मचा-यांचे अनुभव, त्यांना येणा-या अडचणी व त्यांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

सदर १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा दिनांक १५ एप्रिल, २०२५ पर्यंत यशस्वीपणे राबवून त्याचा अहवाल, आपल्या वरिष्ठांना दिनांक २० एप्रिल, २०२५ पर्यंत सादर करावा.



(सुजाता सौनिक)

मुख्य सचिव

